

अतारांकित प्रश्नोत्तरांची चौथी यादी

महाराष्ट्र विधानपरिषद

पहिले (अर्थसंकल्पीय) अधिवेशन, २०१६

अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

राज्यातील अनुसूचित जाती व जमाती मधील विद्यार्थ्यांच्या
आरोग्यास निर्माण झालेला धोका

(१) ३०५५ (१७-०४-२०१५). श्री.माणिकराव ठाकरे, श्री.संजय दत्त, डॉ.सुधीर तांबे, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांची संख्या हजारांच्या वर असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होत असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यातील अनुसूचित जाती व जमातींच्या प्रश्न सोडविण्याकरीता त्यांच्यापर्यंत विज्ञान आणि तंत्रज्ञानासह उच्च शिक्षण पोहोचविण्याची नितांत आवश्यकता आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा (२५-०२-२०१६) : (१) हे खरे नाही.

(२) व (३) आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित निवासी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण देणे, केंद्र पुरस्कृत पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती, परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देणे, व्यावसायिक वैद्यकीय व निमवैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती करणे यासारख्या योजना आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येतात.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**ग्रामीण रुग्णालय (ता.मोखडा, जि.पालघर) येथे बालरोग
तज्ञाचे रिक्त पद भरण्याबाबत**

(२) ५७३७ (०९-०४-२०१५). श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.शरद रणपिसे, श्री.रामहरी रुपनवर, डॉ.सुधीर तांबे, श्री.सुभाष झांबड : तारांकित प्रश्न क्रमांक ९०२ ला दिनांक २४ डिसेंबर, २०१४ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) ग्रामीण रुग्णालय (ता.मोखडा, जि.पालघर) येथे बालरोग तज्ञाचे रिक्त पद आहे, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, सदर पद भरण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. दीपक सावंत (१४-०३-२०१६) : (१) हे खरे आहे.

- (२) महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ संवर्गातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची ७०४ रिक्त पदे सन २०१५ मध्ये सरळसेवेने भरती असून, रिक्त पदे भरण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात भूमिअभिलेख कार्यालयात गैरव्यवहार होत असल्याबाबत

(३) ५९०४ (१६-०४-२०१५). श्री.खवाजा बेग, श्री.अनिल भोसले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.जयवंतराव जाधव, श्री.धनंजय मुंडे, श्री.हेमंत टकले : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात भूमिअभिलेख कार्यालयामार्फत करण्यात येत असलेल्या जागा मोजणीत होत असलेला भ्रष्टाचार थांबविण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मध्ये बदल करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, सदर विचाराधीन बाबीवरील शासनाचा विचार पूर्ण झाला आहे काय,
(३) असल्यास, त्यानुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे (०४-०३-२०१६) : (१), (२) व (३) दिनांक १.१.२०१२ पासून राज्यातील मोजणी प्रकरणांवर "ई-मोजणी" आज्ञावलीच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात येत असल्याने या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात पारदर्शकता आलेली आहे.

- (४) प्रश्न उद्भवत नाही.

केंद्र पुरस्कृत योजनेच्या राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेमध्ये झालेला गैरव्यवहार

(४) ६००७ (२१-०४-२०१५). श्री.नरेंद्र पाटील, श्री.किरण पावसकर, श्री.अनिल भोसले, श्री.संदिप बाजोरिया, श्री.सतिश चव्हाण : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) केंद्र पुरस्कृत योजनेच्या राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेमध्ये सोलापूर जिल्ह्यात १ कोटी ५८ लाख २८ हजार ८५ रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी तत्कालिन दोन जिल्हाधिकारी, दोन अप्पर जिल्हाधिकारी, दोन निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यावर कारवाई करण्यासाठीचे प्रस्ताव मंत्रालयात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्याकडे गेल्या २ ते ३ वर्षांपासून प्रलंबित असून त्यावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले, सदर प्रकरणात कोणकोणत्या अधिकाऱ्यांचा त्यात समावेश आहे व एकूण किती रकमेचा गैरव्यवहार केल्याचे आढळून आले आहे,

(३) असल्यास, सदर प्रकरणात दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यावर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे (२६-०२-२०१६) : (१), (२) व (३) केंद्र पुरस्कृत योजनेच्या राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेमध्ये झालेल्या अपहाराबाबत गुन्हे अन्वेषण विभाग तसेच श्री.सुरज अवसेकर व श्री.दि.प.भालेदार यांच्या समितीमार्फत चौकशी करण्यात आली. सदर चौकशी अहवालाचा विचार करता सकृतदर्शनी दोषी आढळणाऱ्या एकूण ५३ अधिकारी/कर्मचारी यांच्याविरुद्ध विभागीय चौकशीची कार्यवाही सुरु असून सदर चौकशी विविध टप्प्यावर कार्यवाहीत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मराठवाड्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याबाबत

(५) ६२६० (०८-०४-२०१५). श्री.अमरसिंह पंडित, श्री.धनंजय मुंडे : सन्माननीय जलसंधारण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) विदर्भातील ५० टक्के अपूर्ण सिंचन प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन शासनाने केले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, विदर्भाच्या धर्तीवर मराठवाड्यातील ५० टक्के अपूर्ण सिंचन प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन शासनाने केले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, मराठवाड्यात ५० टक्के अपूर्ण असलेले कोणकोणते सिंचन प्रकल्प आहेत, हे प्रकल्प पूर्ण झाल्यास किती क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे,

(४) नसल्यास, मराठवाड्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे ?

श्रीमती पंकजा मुंडे (१४-०३-२०१६) : (१) हे खरे नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) जलसंधारण विभागाकडील मराठवाड्यात ५०% पेक्षा जास्त खर्च झालेले ५ मोठे, ५ मध्यम व १३ लघु असे एकूण २३ प्रकल्प आहेत. त्यांची १ एप्रिल, २०१५ रोजीची संभाव्य उर्वरित किंमत सुमारे रुपये २८७७ कोटी इतकी असून हे प्रकल्प पूर्ण झाल्यास सुमारे ५०,००० हेक्टर अतिरिक्त क्षेत्र सिंचनाखाली येईल.

० ते २५० हेक्टर सिंचन क्षमतेचे मराठवाड्यातील ५० टक्के अपूर्ण असलेले रुपये ३०९.७७ कोटीचे एकूण ३६८ प्रकल्प असून त्यांची माहे एप्रिल, २०१५ ची उर्वरित किंमत रुपये १७९.१७ कोटी आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यास ६८,०९४ दश लक्ष घन मीटर पाणीसाठा निर्माण होऊन मराठवाड्यातील १२३४४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल.

(४) जलसंधारण विभागाकडील प्रकल्प पूर्णत्वाच्या कोणत्या टप्प्यावर आहे, याबाबतचा आढावा घेऊन त्यानुसार प्रकल्पाचा अग्रक्रम ठरविण्यात येईल व या प्राधान्यक्रमानुसार आर्थिक गुंतवणूक केली जाईल. ज्या प्रकल्पापासून पुढील ३ वर्षांत प्रत्यक्ष सिंचन लाभ शेतकऱ्यास मिळू शकेल अशा प्रकल्पांना प्राधान्य देण्यात येईल. अनुशेष जिल्ह्यातील प्रकल्पांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.

तसेच अर्थापायाची स्थिती व मा.राज्यपालांचे निदेशानुसार उपलब्ध होणाऱ्या निधीतून राज्यातील पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे.

जलसंधारण विभागाचे प्रकल्प महाराष्ट्र जलसंधारण महामंडळामार्फत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

नगरविकास विभागाने नगरपालिका हद्दीत विविध प्रयोजनासाठी आरक्षित केलेल्या जमिनीवरील मुदतबाहय आरक्षण रद्द करण्याबाबत

(६) ६३१२ (१०-०४-२०१५). श्री.अमरसिंह पंडित, श्री.धनंजय मुंडे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नगरविकास विभागाने दिनांक ३१ डिसेंबर, १९९७ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे सुधारीत योजना मंजूर करून ती दिनांक १५ मार्च, १९९८ पासून अंमलात आणली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, बीड जिल्ह्यातील गोवराई, बीडसह अनेक नगरपालिका हद्दीत विविध प्रयोजनासाठी या योजनेत जमीन आरक्षित असतानाही या जमिनीचा वापर मंजूर आरक्षणासाठी झालेला नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर जमीन आरक्षित असल्यामुळे जमीन मालक या जमिनीच्या किफायतशीर वापरापासून वंचित राहिला आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, विकास योजनेतील आरक्षणाची मुदत पूर्ण झाली असल्यास, सदरची आरक्षणे रद्द करून मूळ जमीन मालकास या जमिनीच्या वापर करण्याची मूभा देण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, मुदतबाहय आरक्षण रद्द करण्यासाठी झालेल्या विलंबाची कारणे कोणती आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१८-०३-२०१६) : (१) व (२) बीड जिल्ह्यातील बीड, अंबाजोगाई, परळी-वैजनाथ, गेवराई, माजलगाव, किल्लेधारूर, केज या ७ नव्या परिषदांच्या विकास योजनेतील एकूण ४९२ आरक्षणापैकी एकूण ५१ आरक्षणे विकसित केलेली आहेत.

(३), (४) व (५) आरक्षित जमिनींवरील आरक्षणांचा विकास झाला नसल्यास वा जमिनीच्या किफायतीशीर वापरापासून जमीन मालक वंचित राहिल्यास जमीन मालकास महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ च्या कलम- ४९ ची नोटीस शासनावर बजावता येते. तसेच विकास योजना अंमलात आल्यापासून १० वर्षांच्या कालावधीमध्ये आरक्षित जमीन संपादित न झाल्यास अशी जमीन संपादन करण्यासाठी शासनावर उक्त अधिनियमाच्या कलम १२७ अन्वये नोटीस बजावण्याची तरतूद आहे. नोटीस बजावल्यानंतरसुद्धा विहित कालमर्यादेत समुचित प्राधिकरणाने भूसंपादनाची कार्यवाही न केल्यास अधिनियमातील तरतूदीनुसार संबंधित आरक्षणे व्यपगत होऊन जमीन आरक्षण मुक्त होते.

मौजे तावशी (ता.पंढरपूर, जि.सोलापूर) येथील क्षारयुक्त जमीन सुपीक बनविण्याबाबत

(७) ६३३५ (१६-०४-२०१५). श्री.दत्तात्रय सावंत, श्री.श्रीकांत देशपांडे : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मौजे तावशी (ता.पंढरपूर, जि.सोलापूर) येथील ३०० हेक्टर जमीन क्षारयुक्त होऊन नापिक झाली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, क्षारयुक्त जमीन सुपीक बनविण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) असल्यास, कोणत्या प्रकारची उपाययोजना करण्यात आली आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (०३-०३-२०१६) : (१) अशांत: खरे आहे.

सन २०१४-१५ चे बाधित क्षेत्र अहवालानुसार मौजे तावशी (ता.पंढरपूर, जि.सोलापूर) येथे ४६.२० हेक्टर इतके बाधित क्षेत्र आढळून आले आहे.

(२) होय.

(३) व (४) सदर बाधित क्षेत्र कमी करणेसाठी मौजे तावशी येथे सन २०११-१२ मध्ये खुल्या चर योजनेचे सर्वेक्षण झाले असून खुली चर योजना प्रस्तावित करण्यात आली आहे.

नविन चर योजनेच्या बांधकामासाठी शेतकऱ्यांकडून विना मोबदला जमीन मिळणे आवश्यक आहे. तथापि उपरोक्त चर योजनेच्या कामासाठी विना मोबदला जमीन देण्याच्या रु.१०० च्या स्टॅप पेपरवर शेतकऱ्यांनी संमतीपत्र देणेस नकार दिल्याने सदर योजना हाती घेता आली नाही.

**यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अवैधरित्या झेरॉक्स दुकाने,
कॅन्टीन भाडेतत्वावर दिल्याबाबत**

(८) ६३८२ (१६-०४-२०१५). श्री.माणिकराव ठाकरे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात परवानगी नसताना अवैधरित्या झेरॉक्स दुकाने, कॅन्टीन भाडेतत्वावर देण्यात आल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, भाडेतत्वावर देण्यात आलेला निधी परस्पर जमा करण्यात येत असून त्याची कोठेही नोंद करण्यात येत नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे (०४-०३-२०१६) : (१) व (२) यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात परवानगी नसताना अवैधरित्या झेरॉक्स दुकाने, कॅन्टीन भाडेतत्वावर देण्यात आल्याची बाब निदर्शनास आली आहे. झेरॉक्स व कॅन्टीन या दोन्ही दुकानांचे भाडे महसूल कर्मचारी संघटनेचे कोषाध्यक्ष यांचेकडे जमा करण्यात आल्याचे आढळले आहे.

(३) व (४) या प्रकरणी जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी तहसिलदार यवतमाळ यांना महसुली कर्मचारी संघटनेने जमा केलेली रक्कम वसूल करण्याचे, तसेच अतिक्रमण काढून टाकण्याचे आणि सदर संघटनेचे अध्यक्ष, सचिव व इतर संबंधित यांच्या विरुद्ध फौजदारी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सदर संघटनेचे अध्यक्ष सरचिटणीस व अन्य पदाधिकाऱ्यांविरुद्ध भा.द.वि.कलम क्र.४२०, ४०९, १६९ व ३४ अन्वये दिनांक १०/६/२०१५ रोजी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाड्यापोटी जमा केलेल्या रकमेची निश्चिती करण्याचे काम लेखाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ यांचेमार्फत करण्यात येत आहे. तसेच केलेले अतिक्रमण निष्कासित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी, यवतमाळ यांनी तहसिलदार, यवतमाळ यांना दिलेले आहेत.

पुणे येथे धरणांमधील पिण्याच्या पाणीसाठ्याचे नियोजन करण्याबाबत

(९) ६९२९ (०३-०८-२०१५). आर्कि.अनंत गाडगीळ, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे येथे पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात दिनांक ५ एप्रिल, २०१५ रोजी ११.१० टी.एम.सी. पाणीसाठा होता. पावसाळा लांबल्यास पुणेकरांना पाणीकपातीला तोंड द्यावे लागणार आहे, कारण शेतीला मे पर्यंत पाणीपुरवठा होतो. त्यानंतर दिनांक १५ जुलै, २०१५ नंतर पुणेकरांसाठी आरक्षित पाणीच पुरवून वापरावे लागणार आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, येथील धरणांतील पिण्याच्या पाणीसाठ्याचे नियोजन व्यवस्थित करण्याबाबत शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (०३-०३-२०१६) : (१) होय.

(२) पुणे शहरासाठी १२५० द.ल.ली.प्रमाणे १५ जुलै, २०१५ पर्यंत ८.१५ टिएमसी पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. खडकवासला प्रणालीमध्ये दि. १७/११/२०१५ रोजी १४.५८ टिएमसी उपयुक्त पाणीसाठा होता. सदर पाणी १५/०७/२०१६ पर्यंत पुरवणे आवश्यक असून त्याकरीता दि. ०८/०९/२०१५ पासून पुणे महापालिकेने चालू केलेली ३०% पाणीकपात यापुढेही चालू ठेवण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात उभारण्यात येणा-या स्मार्ट सिटी प्रकल्पाबाबत

(१०) ७५३४ (०६-०८-२०१५). श्री.विक्रम काळे, डॉ.सुधीर तांबे, श्री.अमरसिंह पंडित, श्री.किरण पावसकर, श्री.खवाजा बेग, श्री.सतिश चव्हाण, श्री.नरेंद्र पाटील, श्री.दत्तात्रय सावंत, श्री.अब्दुल्लाखान दुर्राणी, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसेन सय्यद, श्री.रामहरी रुपनवर, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.माणिकराव ठाकरे, श्री.शरद रणपिसे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जगातील स्मार्ट सिटी समजल्या जाणाऱ्या इस्त्रालय शहराप्रमाणे नागपूर, मुंबई, औरंगाबाद आणि नाशिक शहराचा विकास करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, आगामी गृहनिर्माण धोरणात मुंबई वगळता ठाणे, मीरा-भाईंदर, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली आदि ठिकाणी स्मार्ट शहर केंद्र (स्मार्ट सिटी सेंटर) योजनेला प्राधान्य देण्याचे शासनाने प्रस्तावित केल्याचे माहे मे, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, प्रस्तावित स्मार्ट सिटी १०० एकर पेक्षा अधिक भूखंडाची आवश्यकता असून सदर स्मार्ट सिटी उभारण्यासाठी लागणारे भूखंड उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(४) असल्यास, राज्यात उभारण्यात येणा-या स्मार्ट सिटीचे थोडक्यात स्वरूप काय आहे,

(५) अद्याप, स्मार्ट सिटी उभारण्याबाबत कोणताच निर्णय किंवा अंमलबजावणी झाली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२१-०३-२०१६) : (१) केंद्र शासन पुरस्कृत स्मार्ट सिटी अभियांतर्गत राज्यातील १० शहरे स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. राज्यातील १० संभाव्य स्मार्ट शहरांमध्ये बृहन्मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूर, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या शहरांचा समावेश आहे.

(२) स्मार्ट सिटी अभियानांतर्गत स्मार्ट शहरे विकसित करतांना गृहनिर्माण व अन्य विभागाच्या योजना विचारात घेण्यात येणार आहेत.

(३), (४) व (५) स्मार्ट सिटी अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार केंद्र शासनाने स्मार्ट सिटीसाठी तीन मॉडेल सूचविण्यात आले आहेत. त्यानुसार रेट्रोफिटिंग व रिडेव्हलपमेंट या प्रकारे उपलब्ध जमिनीचा वापर करणे अपेक्षित असून फक्त ग्रीनफिल्ड या मॉडेलमध्ये २५० एकरपेक्षा जास्त

जमिनीची आवश्यकता आहे. त्याअनुषंगाने उपरोक्त तीन मॉडेलपैकी एक किंवा तीनही मॉडेल विचारात घेऊन संबंधित शहरांनी त्याबाबतचे नियोजन करणे अपेक्षित आहे.

संभाव्य स्मार्ट शहरांनी नागरीकांचा सहभाग विचारात घेऊन क्षेत्रनिवड करून त्यानुसार स्मार्ट सिटी प्रस्ताव तयार केलेले असून सदर प्रस्ताव राज्यस्तरीय उच्चाधिकार समितीमार्फत केंद्र शासनास विहित कालावधीत सादर करणेत आले आहेत. केंद्र शासनाच्या स्तरावरून होणाऱ्या स्मार्ट सिटी चॅलेंज या आंतरराज्यीय स्पर्धेमधून अंतिमरित्या स्मार्ट सिटीची निवड केंद्र शासनामार्फत करण्यात येणार आहे.

राज्यातील कामगार राज्य विमा योजना रुग्णालयांची झालेली दुरवस्था

(११) ८०४८ (३१-०७-२०१५). श्री.जयवंतराव जाधव, श्री.किरण पावसकर, श्री.हेमंत टकले, श्री.सतिश चव्हाण, श्री.अमरसिंह पंडित, श्री.खवाजा बेग, श्री.संदिप बाजोरिया, श्री.अनिल भोसले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्री.प्रकाश गजभिये, श्री.सुनिल तटकरे, अॅड.निरंजन डावखरे, श्री.प्रकाश बिनसाळे : तारांकित प्रश्न क्रमांक ५०१० ला दिनांक २३ मार्च, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील कामगार विमा रुग्णालये राज्य शासनाने चालवावित अशी केंद्र शासनाने सुचना केल्यामुळे या रुग्णालयांची अवस्था बिकट झाली आहे, हे खरे आहे काय,
- (२) तसेच राज्यातील कामगार विमा योजनेची १३ रुग्णालये व ६९ दवाखाने चालविण्यास केंद्र शासनाने माहे फेब्रुवारी, २०१५ च्या शेवटच्या आठवड्यात असमर्थता दाखविलेली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) तसेच राज्यातील कामगार राज्य विमा योजना रुग्णालयांची दुरवस्था झाल्यामुळे कामगार वैद्यकीय सुविधेपासून वंचित राहत असल्याने नाशिकसह मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर इत्यादी मोठ्या औद्योगिक क्षेत्रातील इएसआयसी रुग्णालयांचे सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये रूपांतर करण्याची नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी दि. १२ जानेवारी २०१५ रोजी वा त्यासुमारास शासनाकडे मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे.
- (५) असल्यास, रुग्णालये व दवाखाने यामधील आरोग्य सेवेवर अवलंबून असलेले ४५४३० कामगार व त्यांचे कुटुंबिय मिळून एकूण ९३ लाख, ८१ हजार, ३६० नागरिकांसाठी आरोग्य सेवा पुरविण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. दीपक सावंत (१७-०३-२०१६) : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

(३) हे खरे आहे.

(४) प्रत्येक शहरामध्ये अथवा जिल्ह्यामध्ये विशेष सुविधांसाठी खाजगी रुग्णालय टाय-अप केले असून आवश्यकतेनुसार विमा रुग्णांना/कामगारांना त्या-त्या सुपरस्पेशलिटी रुग्णालयात उपचार दिले जातात.

(५) महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी राकावि महामंडळाने ११५ खाजगी रुग्णालयांना सुपरस्पेशलिटी म्हणून टाय-अप केलेले आहे. त्यामुळे आरोग्य सेवेवर अवलंबून असलेले ४५४३० त्यांचे कुटूंबिय मिळून ९३ लाख ८१ हजार ३६० नागरीकांना आरोग्य सेवा राकावियो रुग्णालय व टाय-अप रुग्णालयांच्या मार्फत पुरविली जाते. ज्या ठिकाणी सेवा उपलब्ध नाही अशा ठिकाणी वैद्यकीय खर्च प्रतिपुर्ती दिली जाते.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात सावित्रीबाई फुले कन्या योजना राबविण्याबाबत

(१२) ८२४० (०३-०८-२०१५). श्री.राजेंद्र जैन, श्री.अब्दुल्लाखान दुराणी : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवण्याकरिता शासन विविध उपक्रम योजना राबवित असून त्यापैकी सावित्रीबाई फुले कन्या योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सावित्रीबाई फुले कन्या योजनेचे सर्वसाधारण स्वरूप काय आहे,

(३) असल्यास, ही सावित्रीबाई फुले कन्या योजना केव्हापासून राबविण्यात येणार आहे ?

डॉ. दीपक सावंत (१५-०३-२०१६) : (१) हे खरे आहे.

(२) एका मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या दारिद्र्य रेषेखालील जोडप्यांना रु. २,०००/- रोख व मुलीच्या नावे रु.८,०००/- राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र स्वरूपात व दोन मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर रु.२,०००/- रोख व प्रत्येक मुलीच्या नावे रु. ४,०००/- याप्रमाणे रु. ८,०००/- ची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र देण्यात येतात

(३) सदर योजना दि. २४ एप्रिल, २००७ च्या शासन निर्णयान्वये राज्यात कार्यान्वित करण्यात आली आहे.

राज्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गैरहजर राहणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत

(१३) ८२५३ (०३-०८-२०१५). श्री.राजेंद्र जैन, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्रीमती स्मिता वाघ, श्री.आनंदराव पाटील, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.विक्रम काळे, श्री.सतिश चव्हाण : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्याच्या ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गोरगरीबांवर वैद्यकीय उपचार करण्यासाठी शासनाकडून नेमण्यात येणाऱ्या प्राथमिक वैद्यकीय अधिकाऱ्यांना ४५ ते ५० हजार रुपयांचे वेतन मिळत असूनही काही जण स्वतःच खासगी प्रॅक्टिस सुरु करून वर्षानुवर्षे गैरहजर राहतात, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या राज्यातील ५५ वैद्यकीय अधिकाऱ्यांना सार्वजनिक आरोग्य विभागाने कामावरून कमी केले असल्याचे माहे एप्रिल, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (३) असल्यास, आतापर्यंत किती वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवेतून कमी करण्यात आले आहे,
(४) तसेच ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना वैद्यकीय सोयीसुविधा मिळण्याबाबत शासनाकडून कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. दीपक सावंत (२९-०३-२०१६) : (१) हे अंशतः खरे आहे.

- (२) हे खरे नाही. तथापि, वर्षानुवर्षे अनधिकृतरीत्या गैरहजर राहणाऱ्या ५५ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा दिनांक २३.२.२०१५ च्या शासन निर्णयान्वये समाप्त करण्यात आल्या आहेत.
(३) आतापर्यंत अनधिकृत गैरहजर असणाऱ्या एकूण ९८ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या आहेत.
(४) ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेस ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे यांचेमार्फत विविध आरोग्य सेवा सुविधा पुरविण्यात येत असतात. तसेच यासाठी अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. सदर आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी रुग्णवाहिका, औषधे, प्रयोगशाळा चाचण्या उपलब्ध करून देण्यात आल्या असून विविध आरोग्य शिबीरे आयोजित करून त्याचा जास्तीत जास्त ग्रामीण जनतेस उपयोग होईल यासाठी प्रयत्न केले जातात.
(५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात वन हक्क कायद्याची पायमल्ली होत असल्याबाबत

(१४) ८२७८ (०४-०८-२०१५). श्री.प्रकाश गजभिये : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात वन हक्काचे ७७ टक्के दावे अमान्य झाले असून वन हक्क कायद्याची पायमल्ली होत आहे, हे खरे आहे काय,
(२) आदिवासी विकास विभागाच्या अहवालानुसार फेब्रुवारी अखेरपर्यंत राज्यात वनहक्काच्या दाखल झालेल्या एकूण ३ लाख ५० हजार दाव्यापैकी २ लाख ७२ हजार दावे शासनाने अमान्य केले आहेत, हे खरे आहे काय,
(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत,

श्री. विष्णु सवरा (०९-०३-२०१६) : (१) नाही.

- (२) वनहक्क कायद्यांतर्गत माहे डिसेंबर, २०१५ अखेर ग्रामसभा स्तरावर ३४६३१० वैयक्तिक वनहक्क दावे प्राप्त आहेत. त्यापैकी जिल्हास्तरीय समितीमार्फत १०६२६० दावे मान्य करण्यात आले असून ग्रामसभा/ उपविभागीय समिती/ जिल्हास्तरीय समिती स्तरावर २२७९४० दावे अमान्य करण्यात आले आहेत व १२११० दावे प्रलंबित आहेत.

तसेच वनहक्क कायद्यानुसार अमान्य करण्यात आलेल्या दाव्यांवर अपिल करण्याची तरतुद असल्याने, दाव्यांवर अपिल करण्याची तरतुद असल्याने, जिल्हास्तरीय समितीकडे १०५२११ वैयक्तिक अपिल दावे प्राप्त झाले आहेत, त्यापैकी ४००९१ अपिल दावे मंजूर करण्यात आले आहे.
(३) प्रश्न उद्भवत नाही.

**पोलादपूर (जि.रायगड) येथील ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी
वैद्यकीय अधिका-यांची नियुक्ती करण्याबाबत**

(१५) ८३४२ (०३-०८-२०१५). श्री.अनिल तटकरे, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.संजय दत्त, श्री.मुझफ्फर हुसेन सय्यद, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पोलादपूर (जि.रायगड) येथील ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिका-यांची नियुक्ती केली नसल्याने महाड येथील आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिका-यांकडे अतिरिक्त कार्यभार दिला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी नसून याबाबत शासन व जिल्हा शल्यचिकित्सांकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचे दिनांक २८ एप्रिल, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, त्यानुसार रुग्णालयात अपुरा अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्ग असल्यामुळे रुग्ण व अपघातग्रस्तांची गैरसोय होत आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले आहे,
- (५) असल्यास, कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यासाठी व ग्रामीण रुग्णालयातील असुविधा पूर्ण करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. दीपक सावंत (२९-०३-२०१६) : (१) हे अंशतः खरे आहे.

ग्रामीण रुग्णालय, पोलादपूर येथील वैद्यकीय अधीक्षक पद रिक्त असल्यामुळे त्या पदाचा अतिरिक्त कार्यभार वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, महाड यांच्याकडे देण्यात आलेला आहे.

(२) अंशतः खरे आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदावर अन्य आरोग्य संस्थांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत आरोग्य सेवा पुरविल्या जाते. जुलै, २०१५ पासून २ बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत.

तसेच, माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये ग्रामीण रुग्णालय, पोलादपूर येथे एका वैद्यकीय अधिकाऱ्याची नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात आली आहे.

(३) हे खरे नाही.

ग्रामीण रुग्णालय, पोलादपूर येथे गट-अ ते गट-ड संवर्गाची एकूण २५ पदे मंजूर असून त्यापैकी १८ पदे भरलेली आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त असलेल्या पदांवर अन्य आरोग्य संस्थांमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार देण्यात येऊन रुग्णांना रुग्णसेवा देण्यात येते व त्यामुळे रुग्णांची व अपघातग्रस्तांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्यात येते.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) महाराष्ट्र वैद्यकीय अधिकारी वर्ग-१ संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने आणि पदोन्नतीने भरण्याबाबत कार्यवाही चालू असून वैद्यकीय अधिकारी गट-अ संवर्गाची पदे नामनिर्देशनाने भरण्यात येत आहेत.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील परिचारिकांना विमा योजनेत संसर्गजन्य आजारांचे अंतर्गत संरक्षण मिळण्याबाबत

(१६) ८५४८ (३१-०७-२०१५). श्री.शरद रणपिसे, श्री.रामहरी रुपनवर, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दररोज काही तास सतत रुग्णांच्या सानिध्यात राहिल्याने परिचारिकांना संसर्गजन्य आजारांची लागण होण्याचा धोका अधिक असतो पण यापासून परिचारिकांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण नाही, विमा योजनेतही त्यांना संसर्गजन्य आजारांचे संरक्षण मिळत नसल्याचे माहे मे, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, परिचारिकांची संख्या कमी असल्याने एका परिचारिकेला प्रत्येक रुग्णांची योग्य ती काळजी घ्यावी लागत असूनही परिचारिकांना कोणत्याही प्रकारचे आजाराचे संरक्षण विमा अंतर्गत मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. दीपक सावंत (१४-०३-२०१६) : (१) हे खरे नाही.

परिचारिकांना संसर्गजन्य आजार होऊ नयेत म्हणून निर्जंतूक केलेले हॅण्डग्लोव्हज, मास्क, अॅप्रन इत्यादी वैयक्तिक संरक्षणाची साधने पुरविली जातात.

(२) हे खरे नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे जिल्ह्यातील येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयातील गैरसोई दूर करण्याबाबत

(१७) ८५५१ (३१-०७-२०१५). श्री.शरद रणपिसे, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे जिल्ह्यातील येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय शताब्दी वर्षात पदार्पण करित असले तरीही रुग्णालयात सुरक्षा व्यवस्थेचा अभाव असणे, सीसीटीव्ही बसविण्याची गरज असणे, चो-या होण्याचे प्रकार घडणे अशा अनेक गैरसोयी असल्याचे निदर्शनास आलेले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, रुग्णालयात लैंगिक अत्याचार घडल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले आहे,

(४) असल्यास, रुग्णालयातील गैरसोई दूर करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. दीपक सावंत (१४-०३-२०१६) : (१) हे अंशतः खरे आहे. मुख्य प्रवेशद्वारावरील पितळी घंटा दि. ११.९.२०१४ रोजी चोरीला गेल्याचे निदर्शनास आले आहे.

(२) व (३) हे खरे नाही. अशा प्रकारची घटना येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय, पुणे येथे घडलेली आढळून आलेली नाही.

(४) येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याची ई-टेंडरींग प्रक्रिया सुरु आहे. रुग्णालयात सुरक्षेसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

नंदूरबार नगरपरिषदेला दिलेल्या प्रशासकीय इमारतीस शासनाने स्थगिती दिल्याबाबत

(१८) ९०८७ (३१-०७-२०१५). श्री.चंद्रकांत रघुवंशी, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नंदूरबार नगरपरिषदेच्या नुतन प्रशासकीय इमारतीसाठी शासनाने जुन्या न्यायालयाची इमारत नगरपरिषदेस शासकीय दराने दिली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर जमिनी नगरपरिषदेस ताबा दिला व त्यासाठी नगरपरिषदेने रुपये १ कोटी ६१ लाख रक्कमेचा शासनाकडे भरणा केला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सर्व कायदेशीर प्रक्रीया पूर्ण करूनही मा.महसूल मंत्री यांनी त्यास स्थगिती दिली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, स्थगिती देण्यामागील सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे (०८-०३-२०१६) : (१) व (२) नंदूरबार येथील सिटी सर्व्हे नं.५७३ (क्षेत्र ५६६९.०० चौ.मी.) या जागेवरील जिल्हा सत्र न्यायालयाच्या जुन्या इमारतीच्या जागेचा ताबा नंदूरबार नगरपरिषदेस शासन जापन दिनांक १४/७/२०१४ अन्वये मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी, नंदूरबार यांनी शासकीय दराने रक्कम भरून घेतलेली आहे.

(३) व (४) स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी सदर जागा शासनाने ताब्यात घेवुन इतर शासकीय कार्यालयांना मागणीनुसार देण्याबाबत केलेल्या विनंतीपत्राच्या अनुषंगाने मा.मंत्री (महसूल) यांनी दिलेल्या निदेशाच्या अनुषंगाने शासन पत्र दिनांक १६/३/२०१५ नुसार सदर प्रकरणी वर नमुद शासन जापन दिनांक १४/७/२०१४ यात स्थगिती देण्यात आली. तदनंतर कु.विजयमाला रमेश वळवी यांनी सदर जमीन वाटपाच्या विरोधात मा.मंत्री (महसूल) यांच्याकडे रिक्हीजन अर्ज दाखल केल्यानुसार मा.मंत्री (महसूल) यांनी दावा मिळकतीबाबत आहे ती परिस्थिती कायम ठेवणे बाबत दिनांक ८/४/२०१५ रोजी अंतरिम आदेश दिले आणि नंतर सदर प्रकरणी दिनांक २/१२/२०१५ रोजी सुनावणी घेऊन प्रकरण फेर सुनावणीसाठी ठेवण्यास आदेशित केले आहे.

ठाणे, रायगड, नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बांधकामे होत असल्याने
धान्याचे उत्पादन कमी होत असल्याबाबत.

(१९) १४५३ (०३-०८-२०१५). श्री.नरेंद्र पाटील, श्री.सुनिल तटकरे, अॅड.निरंजन डावखरे,
श्री.किरण पावसकर, श्री.हेमंत टकले, श्री.जयवंतराव जाधव, श्री.धनंजय मुंडे : सन्माननीय कृषी
मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) ठाणे, रायगड, नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बांधकामे होत असल्याने धान्ये उत्पादन
कमी झाल्याचे माहे एप्रिल, २०१५ मध्ये निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने पाहणी केली आहे काय,
- (३) असल्यास, पाहणीचे निष्कर्ष काय आहेत व तदनुसार शेती ओस पडून सिमेंटची बांधकामे होवू
नयेत म्हणून शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे (१५-०३-२०१६) : (१) ठाणे, रायगड, नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात
बांधकामे होत असल्याने धान उत्पादनात घट झाल्याचे आढळून आलेले नाही.

- (२) प्रश्न उद्भवत नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडील औषधे जळगाव
जिल्हा रुग्णालयाकडे पाठविल्याबाबत

(२०) १६७१ (०३-०८-२०१५). श्री.जयंत पाटील : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब
कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडील औषधे एस.टी.आगार, अलिबाग मार्फत
जळगाव जिल्हा सरकारी रुग्णालयाकडे माहे एप्रिल, २०१५ मध्ये पाठविण्यात येण्यापूर्वी संबंधित
औषध निर्माण अधिकारी यांचे विरुद्ध पोलीसात तक्रार दाखल केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, रायगड जिल्हा परिषदेकडे असलेला साठा पुरेसा होता अगर कसे याबाबतची
कार्यवाही न करता परस्पर जळगाव रुग्णालयात औषधे पाठविणेचा निर्णय कोणत्या अधिकाऱ्याने
घेतला,
- (३) असल्यास, संबंधित विभागाकडे जिल्हा रुग्णालय यांनी रितसर मागणी केली होती काय,
- (४) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी करून संबंधितांविरुद्ध कोणती कारवाई केली वा
करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. दीपक सावंत (०९-०३-२०१६) : (१) हे खरे आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक जळगाव यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी, रायगड यांच्याकडे मागणी
केलेल्या औषधांचे १२ बॉक्स दिनांक १८.०४.२०१५ रोजी एस.टी. पार्सल ने जळगाव येथे पाठविताना
स्थानिक संघटनेने गैरसमजूतीने औषध परस्पर विक्रीसाठी पाठविण्यात येत असल्याची तक्रार
जिल्हा पोलीस ठाणे, अलिबाग यांच्याकडे नोंदविली आहे.

(२) व (३) एखादया औषध साठ्याचा मुदतबाहय दिनांक जवळ असेल व त्या औषधाचा वापर सदर कालावधीत होत नसेल तर ई-औषधी संगणक प्रणालीद्वारे इतर जिल्हयातील आरोग्य संस्थांना त्यांच्या मागणीनुसार सदर औषधांचा पुरवठा करता येतो.

जिल्हा शल्यचिकित्सक, जळगाव यांनी दिनांक १०.०४.२०१५ रोजी Ciprofloxacin Tab २५० mg. Ciprofloxacin Tab ५०० mg आणि lignocaine HCl २% Inj या औषधांची मागणी जिल्हा आरोग्य अधिकारी, रायगड यांच्याकडे केली होती. त्यानुसार रायगड जिल्हा परिषदेकडे सदर औषधांचा पुरेसा साठा शिल्लक ठेवून मुदतबाहय दिनांक जवळ असलेली अतिरिक्त औषधे जिल्हा आरोग्य अधिकारी, रायगड यांच्या मान्यतेने दिनांक १८.०४.२०१५ रोजी ई-औषध संगणक प्रणालीद्वारे जिल्हा शल्यचिकित्सक, जळगाव यांना त्यांच्या मागणीनुसार वितरीत करण्यात आली आहेत.

सदरची कार्यवाही आरोग्य सेवा संचालनालयाच्या दिनांक २२.१२.२०१० च्या पत्रातील मार्गदर्शक सुचनानुसार तसेच ई- औषधी संगणक प्रणालीवरील मार्गदर्शक, सुचनानुसार करण्यात आलेली आहे.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

अनुकंपा तत्वावरील उमेदवारांच्या भरतीची तारखेची अट रद्द करण्याबाबत

(२१) १८४९ (०३-०८-२०१५). अॅड.निरंजन डावखरे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील शासकीय विभाग/कार्यालयांमधील व शासन अनुदानित संस्थातील गट-क व गट-ड संवर्गातील अनुकंपा तत्वावरील नियुक्तीच्या प्रतीक्षा यादीतील पद भरतीसाठी वित्त विभागाच्या दिनांक २२ मार्च, २०१२ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे दिनांक ३१ डिसेंबर, २०११ पर्यंत कट ऑफ डेट निश्चित करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, दिनांक ३१ डिसेंबर, २०११ नंतर शासन सेवेत व कर्तव्यावर असताना निधन पावलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या वारसास शासनाच्या या निर्णयामुळे डावलण्यात येऊन बरेचसे अनुकंपा तत्वावरील उमेदवार हे नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) तसेच, कर्तव्य बजावताना मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तित्तांच्या कुटुंबातील वारसास अनुकंपा तत्वावरील नोकरी मिळत नाही तोपर्यंत मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचारी व्यक्तित्तांचा दरमहाचा पगार सर्व फायद्यांसह त्यांच्या कुटुंबियांना देण्यात यावे, अशा आशयाचे पत्ररूपी निवेदन मा.उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री यांनी मा.मुख्यमंत्री महोदयांना दिनांक १९ मे, २०१५ रोजी वा त्या सुमारास दिल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, दिनांक ३१ डिसेंबर, २०११ रोजीची कट ऑफ डेट रद्द करण्याबाबत तसेच मा.राज्यमंत्री उच्च व तंत्रशिक्षण यांचे निवेदना प्रकरणी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (०३-०३-२०१६) : (१) होय, हे खरे आहे. शासन निर्णय, वित्त विभाग, दिनांक ०५.०६.२०१० अन्वये दि. २२.०८.२००५ नंतरच्या अनुकंपा नियुक्तीच्या प्रतीक्षासूचीवरील उमेदवारांच्या भरतीवर एका वर्षासाठी निर्बंध घातले होते. शासन निर्णय, वित्त विभाग, दि.३०.०६.२०११ अन्वये सदर निर्बंध आणखी एक वर्षासाठी वाढविण्यात आले होते. त्या अनुषंगाने दि.३१.१२.२०११ पर्यंतच्या अनुकंपा तत्वावरील नियुक्तीच्या प्रतीक्षायादीत असलेल्या उमेदवारांसाठी निर्बंध शिथिल करण्याबाबतचा निर्णय शासन निर्णय, वित्त विभाग, दिनांक २२.३.२०१२ अन्वये घेण्यात आला.

(२) शासन निर्णय, वित्त विभाग, दि.३०.०६.२०११ अन्वये पदभरतीवरील निर्बंध आणखी एक वर्षासाठी (दि.०४.०६.२०१२ पर्यंत) वाढविण्यात आले होते. सदर शासन निर्णयामध्ये वाढीव कालावधी संपल्यानंतर पदभरतीवरील निर्बंध संपुष्टात आल्याचे समजण्यात यावे असे नमूद केले आहे. त्याप्रमाणे अनुकंपा नियुक्तीवरील निर्बंध दि.०४.०६.२०१२ रोजी संपुष्टात आले आहेत. त्यामुळे दि.०५.०६.२०१२ पासून दि.३१.१२.२०११ नंतरच्या अनुकंपा नियुक्तीच्या प्रतीक्षासूचीवरील उमेदवारांच्या भरतीवर कोणतेही निर्बंध नाहीत.

सद्यस्थितीत जून, २०१५ अखेर अनुकंपा नियुक्तीच्या प्रतीक्षासूचीवर १०, १०७ इतके उमेदवार आहेत. प्रतीक्षासूचीवरील उमेदवारांचे प्रमाण विचारात घेऊन प्रतीक्षासूचीवरील उमेदवारांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने शासन निर्णय, सा.प्र.वि., दि.०१.०३.२०१४ अन्वये अनुकंपा नियुक्तीसाठी प्रति वर्षी रिक्त होणाऱ्या पदांच्या ५% च्या मर्यादेमध्ये वाढ करून ती १०% इतकी करण्यात आली आहे. शासन निर्णय, सा.प्र.वि., दि.२८.१०.२०१५ नुसार सदर १०% ची मर्यादेला २ वर्षांची (दि.२८.०२.२०१७ पर्यंत) मुदतवाढ देण्यात आली आहे.

(३) हे खरे आहे.

(४) व (५) वर नमूद केल्याप्रमाणे अनुकंपा नियुक्तीवरील निर्बंध दि.०५.०६.२०१२ रोजी संपुष्टात आले आहेत. त्यामुळे दि.३१ डिसेंबर, २०११ रोजीची कट ऑफ डेट रद्द करण्याबाबतचा प्रश्न उद्भवत नाही. तसेच दि.१९ मे, २०१५ रोजीच्या निवेदनाप्रकरणी नगर विकास विभागाकडून स्वतंत्रपणे कार्यवाही सुरु आहे.

राज्यमार्ग परिवहन मंडळाच्या बसेस खाजगी धाब्यावर थांबविण्याची परवानगी

नसतांना थांबविण्यात येत असल्याबाबत

(२२) १०९३३ (३०-०७-२०१५). श्री.प्रकाश बिनसाळे : सन्माननीय परिवहन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्य परिवहन मंडळाच्या बसेसना त्यांच्या मार्गावरील खाजगी धाब्यावर थांबण्याची परवानगी नसतांना अवैधपणे बसेस थांबविण्यात येत असल्याचे माहे मे, २०१५ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार राज्य परिवहन मंडळाच्या बसेस खाजगी धाब्यावर थांबू नये म्हणून शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. दिवाकर रावते (२२-०२-२०१६) : (१) हे खरे आहे.

(२) अनधिकृतपणे खाजगी हॉटेल/मोटेलच्या ठिकाणी रा.प.बस थांबलेबाबत रा.प.मध्यवर्ती कार्यालयाकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित रा.प.विभागीय कार्यालयास त्या अनुषंगाने उचित कार्यवाही करणेबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे मार्ग तपासणी पथकांद्वारे विशेष तपासणी कार्यक्रम राबवून अनधिकृत थांब्यावर बस थांबवणाऱ्या रा.प.चालक/वाहकांवर कारवाई करण्याबाबत विभागांना सुचना देण्यात आलेल्या आहेत.

(३) खाजगी हॉटेल/मोटेलच्या ठिकाणी रा.प.बस अनधिकृतपणे थांबू नयेत म्हणून रा.प.महामंडळाने राष्ट्रीय/राज्यीय महामार्गावर रा.प.बसेसना खाजगी हॉटेल/मोटेलच्या ठिकाणी अधिकृत थांबा देणेबाबतची कार्यपध्दती परिपत्रक ९/२०१५ अन्वये राज्य परिवहन महामंडळाच्या स्तरावर तयार करण्यात आली असून सदर कार्यपध्दतीनुसार संबंधित रा.प.विभागीय कार्यालयाकडून कार्यवाही करण्यात येते. सदर कार्यपध्दतीच्या अधिन राहून सदर स्थितीत एकूण २२ खाजगी हॉटेल/मोटेलच्या ठिकाणी रा.प.बसेसना अधिकृत थांबे देण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे मार्ग तपासणी पथकांद्वारे रा.प.चालक/वाहक अनधिकृत थांब्यांवर बस थांबविणार नाहीत, याबाबत वेळोवेळी तपासणी करून त्याबाबत प्रतिबंध करण्याची कार्यवाही राज्य परिवहन महामंडळाच्या स्तरावर करण्यात येते.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात महिला व बालरुग्णालय निर्माण करण्याबाबत

(२३) १०९५४ (०३-०८-२०१५). डॉ.अपूर्व हिरे : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात सुरक्षित प्रसूती व प्रसूतीनंतर उत्तम आरोग्य सेवा देण्याच्यादृष्टीने प्रत्येक जिल्ह्यात १०० खाटांचे महिला व बालरुग्णालय निर्माण करण्याचा दोन वर्षांपूर्वी तत्कालीन शासनाने निर्णय घेतला होता, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्यानुषंगाने किती जिल्ह्यांमध्ये महिला व बाल रुग्णालयास मान्यता देण्यांत आली आहे व त्यापैकी किती महिला व बालरुग्णालये कार्यान्वित झालेली आहेत,

(३) असल्यास, प्रत्येक जिल्ह्यात अशी रुग्णालये स्थापित झालेली नसल्यास महिला व नवजात बालकांचे आरोग्याचे दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. दीपक सावंत (१७-०३-२०१६) : (१) हे अंशतः खरे आहे.

राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी ३२ जिल्ह्यांमध्ये ३५ महिला व बाल रुग्णालय स्थापन करण्यात आलेले आहे.

(२) मंजूर करण्यात आलेल्या ३५ महिला व बाल रुग्णालयांपैकी १३ महिला व बाल रुग्णालये कार्यान्वित झालेली आहेत.

(३) अकार्यान्वित असलेल्या २२ महिला व बाल रुग्णालयांकरिता जागा उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही सुरु असून, काही ठिकाणांचे बांधकाम सुरु आहे. सदरहू बांधकाम ७५ टक्के पूर्ण झाल्यानंतर पदनिर्मितीची कार्यवाही करण्यात येईल.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

केंद्र शासनाकडून आदिवासी विभागास निधी उपलब्ध करून देण्याबाबत

(२४) १११८२ (२३-१२-२०१५). श्री.माणिकराव ठाकरे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसेन सय्यद, प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.अमरिशभाई पटेल : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) केंद्र शासनाकडून राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाला निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करित असल्याची माहिती मा.आदिवासी विकास मंत्र्यांनी दिली असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, आदिवासी विकास विभागाकडे निधीची कमतरता असल्याने राज्यात आदिवासी विभागांतर्गत करावयाची अनेक कामे प्रलंबित असल्याने केंद्र शासनाकडून आदिवासी विभागाला निधी मिळण्यासाठी शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा (१०-०३-२०१६) : (१) होय, हे खरे आहे.

(२) नाही, हे खरे नाही.

विभागामार्फत राज्यातील आदिवासी जनतेच्या कल्याणासाठी काही नाविन्यपूर्ण योजनांकरिता व यापूर्वी केंद्र शासनास पाठविण्यात आलेल्या केंद्र पुरस्कृत योजनांच्या प्रस्तावांच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून निधी प्राप्त करण्यासाठी केंद्र शासनाकडे मागणी करण्यात आलेली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील एसटी प्रवाश्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत

(२५) ११२९५ (२१-१२-२०१५). श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसेन सय्यद : सन्माननीय परिवहन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात माहे एप्रिल-मे, २०१५ या कालावधीत एस.टी.प्रवासात तब्बल ८८ प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याचे व ९०४ जण जखमी झाले असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, विना अपघात सप्ताह एसटी अपघात होऊ नये याकरिता साजरा केला जातो, परंतू एसटी अपघातातील मृतांची तसेच जखमींची संख्या पाहता एसटी प्रवास असुरक्षित ठरत असल्याचे निदर्शनास येत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, प्रवाशांची व एसटी कर्मचाऱ्यांची सुरक्षेच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. दिवाकर रावते (२२-०२-२०१६) : (१) होय.

(२) व (३) राज्यात विविध कारणांमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचे १७९ अपघात झालेले आहेत.

राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचे होणार अपघात टाळण्यासाठी महामंडळाने मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था, भोसरी पुणे येथे अपघात प्रवण चालकांना ७ दिवसांचे निवासी प्रशिक्षण देणे, मे.वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल्स असोसिएशन तर्फे एक दिवसांचे सिम्युलेटर प्रशिक्षण देणे, प्रत्येक विभागामध्ये चालकांच्या सकारात्मक मानसिकतेकरीता तज्ञ समुपदेशकाची नियुक्त करण्यात येवून त्यांचेद्वारे चालकांचे समुपदेशन करणे तसेच आगार पातळीवर प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाच्या प्रशिक्षकामार्फत प्रशिक्षण शिबिरे आयोजित करून चालकांचे प्रबोधन करणे अशा प्रकारच्या अनेकविध प्रतिबंधक उपाययोजना राज्य परिवहन महामंडळाच्या स्तरावर अवलंबविण्यात येत आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र यामधील प्रकल्पांना सुधारीत
प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करण्याबाबत**

(२६) ११४६५ (२२-१२-२०१५). श्री.शरद रणपिसे, श्री.माणिकराव ठाकरे, श्री.संजय दत्त, श्री.आनंदराव पाटील, श्री.मुझफ्फर हुसेन सय्यद, श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.खवाजा बेग, श्री.आनंद ठाकरे : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील जलसंपदाचे बहुसंख्य प्रकल्प दीर्घ काळापासून सुधारीत प्रशासकीय मान्यतेअभावी प्रलंबित होते व आता सप्टेंबर, २०१५ च्या दुसऱ्या आठवड्याच्या सुमारास सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याचे आदेश शासनाकडून व दिनांक ६ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्यासुमारास मा. जलसंपदा मंत्री यांच्याकडून देण्यात आलेले आहेत, हे खरे आहे काय,

(२) तसेच, पश्चिम विदर्भातील धरणे तयार असून कालव्याची कामे निधी अभावी अपूर्णावस्थेत असल्यामुळे लोकप्रतिनिधी यांनी मा.जलसंपदा मंत्री माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान लेखी निवेदनाद्वारे केलेली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, राज्याचा समतोल विकास साधता यावा यादृष्टीने राज्याच्या सर्वच भागात जलसंपदा प्रकल्प कार्यान्वित होणे गरजेचे असल्यामुळे विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र यामधील कोणत्या प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करण्यात आला आहे व त्यांच्या खर्चाचे नियोजन कशाप्रकारे करण्यात येणार आहे,

(४) तसेच राज्यातील काही भागातील जलसंपदा प्रकल्पांना सुधारीत मान्यता देण्यात आली नसल्यास त्याची कारणे काय आहेत व ते प्रकल्प कोणते आहेत,

(५) असल्यास, ज्या भागातील प्रकल्पांना मान्यता देण्यात आलेले नाही त्या भागातील प्रकल्पांना मान्यता व निधी देण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्री. गिरीष महाजन (०३-०३-२०१६) : (१) अंशतः खरे आहे.

विदर्भ व मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार संबंधित पाटबंधारे विकास महामंडळांना दि.९ सप्टेंबर, २०१५ रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रदान करण्यात आले आहेत.

(२) होय.

(३) मा.राज्यपालांच्या निदेशानुसार नवीन प्रकल्प हाती घेण्यास प्रतिबंध आहे. विदर्भात लवादानुसार अनुज्ञेय पाण्यापैकी शिल्लक पाणी वापरासाठी नवीन प्रकल्पांचा शेल्फ तयार करावा असेही सुचित करण्यात आले आहे. त्यामुळे नवीन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देणे, त्यांचे खर्चाचे नियोजन करणेही अपेक्षित नाही. तथापि विशेष बाब म्हणून काही प्रकल्पांना मान्यता दिलेली असल्यास निधीची तरतूद करण्यात येत आहे.

(४) राज्यातील सर्व भागातील एकूण ८६ जलसंपदा प्रकल्पांना सन २०१५-१६ मध्ये सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, त्याचा तपशील खालीलप्रमाणे-

| क्षेत्र/सु.प्र.मा | विदर्भ | मराठवाडा | उर्वरित महाराष्ट्र | एकूण |
|------------------------|--------|----------|--------------------|------|
| शासन स्तरावर | २१ | ११ | १७ | ४९ |
| महामंडळ नियामक मंडळ | २२ | १५ | - | ३७ |
| एकूण | ४३ | २६ | १७ | ८६ |

(५) आर्थोपायाची स्थिती व मा. राज्यपालांचे निदेशाप्रमाणे उपलब्ध त्या त्या भागातील प्रकल्पांना तरतूद करण्यात येत आहे.

वाघेरी (ता.कराड, जि.सातारा) येथील एका व्यक्तीने गावठी कट्टा (पिस्तुल)

व दोन जीवंत काडतुसे बाळगल्याबाबत

(२७) ११४९७ (२३-१२-२०१५). श्री.आनंदराव पाटील, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर, प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वाघेरी (ता.कराड, जि.सातारा) येथील एका व्यक्तीस गावठी कट्टा (पिस्तुल) व दोन जीवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी सातारा गुन्हे प्रगटीकरण शाखेने अटक केली असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी करून संबंधित व्यक्तीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (२३-०३-२०१६) : (१) होय, हे खरे आहे.

सदर प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे

(२) सदर प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींविरुद्ध कराड शहर पोलीस ठाणे त भाग ६ गुर नं.३१६०/१५ भा.ह.का.क ३(१)५, २५, म.पो.का.क. ३७(१) (अ)/१३५ प्रमाणे दिनांक ०४.०९.२०१५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडून अग्निशस्त्रासह एकूण ५१,५९०/- रुपये चा माल हस्तगत करण्यात आलेला आहे. गुन्ह्याचा तपास पूर्ण करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे. सदरचा गुन्हा न्यायप्रविष्ट आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**सातारा जिल्ह्यातील तलाठी व लिपिक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या
आवारात रिकाम्या उत्तरपत्रिकेचा अपव्यय केल्याबाबत**

(२८) ११५११ (२१-१२-२०१५). श्री.आनंदराव पाटील, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर, प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सातारा जिल्ह्यात तलाठी व लिपिक परिक्षा दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात रिकाम्या उत्तरपत्रिका जाळून टाकण्यात आल्याबाबतची बाब माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कागदांचा अपव्यय करणाऱ्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे (०४-०३-२०१६) : (१) व (२) महाराष्ट्रात एकाच दिवशी परिक्षा आयोजित करण्याबाबत दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यात देखील दिनांक १३.०९.२०१५ रोजी तलाठी व दिनांक ४.१०.२०१५ रोजी लिपिक-टंकलेखक संवर्गातील रिक्त पदे भरतीकामी लेखी परिक्षा घेण्यात आली होती. सदर दोन्ही परीक्षांमध्ये उमेदवारांच्या अनुपस्थितीमुळे शिल्लक राहिलेल्या प्रश्नपुस्तिका व उत्तरपत्रिकांचा अपव्यय/गैरवापर होऊ नये म्हणून परीक्षेसाठी नियुक्त संबंधित समन्वय अधिकारी यांच्याकडून परीक्षेची प्रक्रिया पार पाडलेनंतर प्रपत्रात नोंद घेऊन न वापरलेल्या उत्तरपत्रिका व प्रश्नपुस्तिका नष्ट करण्यात आल्या आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील रस्त्यांची कामे प्रलंबित असल्याबाबत

(२९) ११५१९ (२३-१२-२०१५). श्रीमती दिप्ती चवधरी, डॉ.सुधीर तांबे, श्री.मुझफ्फर हुसेन सय्यद, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुणे महानगरपालिकेने सन २०११ साली पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) अंतर्गत डेव्हलपमेंट प्रिमियमच्या बदल्यात रस्ते तयार करण्यासाठी मान्यता दिलेले रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, किती रस्त्यांना मान्यता देण्यात आली आहे व किती रस्ते पुर्ण झाले आहेत,
- (३) तसेच, वेळेत रस्ते पूर्ण न केल्यामुळे संबंधितांवर शासनाने कोणत्या स्वरूपाची कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०३-२०१६) : (१) व (२) अंशतः खरे आहे.

एकूण तीन रस्त्यांच्या कामांना मान्यता देण्यात आली असून, बाणेर येथील एक काम पूर्ण झाले आहे.

- (३) व (४) सन २०११ मध्ये एकूण तीन कामांची निविदा (बाणेर येथील एक काम, खराडी येथील दोन कामे) काढण्यात आली असून, त्यापैकी बाणेर येथील एक काम पूर्ण झाले आहे. खराडीमधील एक काम विकसनकर्त्याने कोर्टात दावा दाखल केल्यामुळे थांबले आहे. तर दुसऱ्या कामामध्ये जागा उपलब्ध नसल्याने काम प्रलंबित आहे.

सुरक्षित कायदेशीर गर्भपात हक्कासाठी जनजागृती मोहिम आखण्याबाबत

(३०) ११८६२ (२२-१२-२०१५). श्रीमती स्मिता वाघ : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान व बेकायदा गर्भपात प्रकरणावर गंभीर कारवाई केल्याने वैद्यकीय व्यावसायिकांकडून कायदेशीर गर्भपात करणे बंद करण्यात आले आहे, परिणामी माता मृत्यूचे प्रमाणात वाढ झाली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) असल्यास, सुरक्षित कायदेशीर गर्भपात हक्कासाठी जनजागृती मोहिम अथवा अन्य कोणती उपाययोजना अंमलात आणण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. दीपक सावंत (१५-०३-२०१६) : (१) हे खरे नाही.

राज्यामध्ये डिसेंबर, २०१५ अखेरपर्यंत १२ आठवड्यांचे १,२५,२६४ इतके गर्भपात करण्यात आलेले आहेत. तर १२ ते २० आठवड्यांचे ८८५७ इतके कायदेशीर व सुरक्षित गर्भपात वैद्यकीय व्यावसायिकांकडून करण्यात आलेले आहेत.

भारत सरकारच्या अहवालानुसार राज्यातील माता मृत्यूच्या दरात सातत्याने घट होत असल्याचे खालील आकडेवारीवरून स्पष्ट होते.

| वर्ष | माता मृत्यू |
|---------|-------------|
| २००७-०९ | १०४ |
| २०१०-१२ | ८७ |
| २०११-१३ | ६८ |

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) गर्भपात हक्कासाठी जनजागृती मोहिमेच्या माध्यमातून विविध स्तरावर मेळावे, सभा, पथनाट्य यांचे आयोजन करण्यात येते. यासंबंधातील फॉगसी, निमा, आयएमए या संस्थेच्या सदस्यांची कार्यशाळा रॅली यांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या तालुकानिहाय लिंग गुणोत्तराची माहिती देण्याच्या दृष्टीने 'छकुल्या मुकलेल्या' या पुस्तकाचे सर्व जिल्ह्यांना वाटप केले आहे. राज्यात आयपास या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने २२९८ वैद्यकीय अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. राज्यात एकूण ५४३६ गर्भपात केंद्रे असून, त्यापैकी ८६४ शासकीय गर्भपात केंद्रे व ४५७२ अशासकीय गर्भपात केंद्रे आहेत. राज्यात सन २०१४-१५ या वर्षात ३२००० एमएमए किटस व ४८००० मिझोप्रोस्टॉल इतक्या औषधांचा साठा मेडीकल मेथडस ऑफ अंबॉर्शनच्या पध्दतीने करण्यासाठी वितरीत करण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे, निवासी, शाळा व सामाजिक न्याय भवनाच्या इमारतींवर वीज प्रतिबंधक यंत्रणा बसविण्याबाबत

(३१) ११९५५ (२३-१२-२०१५). डॉ.(श्रीमती) नीलम गोन्हे : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे, निवासी शाळा व सामाजिक न्याय भवनाच्या इमारतींवर वीज प्रतिबंधक यंत्रणा बसविण्याचा महत्वपूर्ण निर्णय माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे काय, तसेच राज्यातील किती इमारतींवर वीज प्रतिबंधक यंत्रणा बसविण्यात आली आहे वा येत आहे,

(३) असल्यास, सदर कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे काय, सदर कामाचे कंत्राट कोणत्या कंपनीस दिले आहे,

(४) असल्यास, याकरिता सर्वसाधारण किती खर्च करण्यात आला आहे वा येत आहे ?

- श्री. राजकुमार बडोले (२३-०२-२०१६) :** (१) होय,
(२) सदर निर्णयानुसार राज्यातील एकूण २०४ इमारतींवर वीज प्रतिबंधक यंत्रणा बसविण्याचे पुरवठा आदेश देण्यात आले असून संबंधित कंपनीकडून यंत्रणा बसविण्याची कार्यवाही सुरु आहे.
(३) होय, सदर कामाचे कंत्राट "एसव्हीए इलेक्ट्रिकल्स शनिवार पेठ, पुणे" या कंपनीस दिलेले आहे.
(४) शासनाने रुपये ५,२०,२०,०००/- इतक्या खर्चास मान्यता दिली आहे.

**आरोग्यविषयक माहिती एकाच ठिकाणी नोंद करण्यासाठी
ई-हेल्थ कार्ड बनविण्याबाबत**

- (३२) ११९७३ (२२-१२-२०१५).** डॉ.(श्रीमती) नीलम गोन्हे : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
(१) प्रत्येक व्यक्तीची आरोग्यविषयक माहिती एकाच ठिकाणी नोंद करण्यासाठी ई-हेल्थ कार्ड बनविण्याचा पहिला मान 'एनकोर्ड हेल्थ कार्ड' या पुण्यातील कंपनीला देण्यात आला आहे, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, उक्त मोहिम कधीपासून राबविण्यात येणार आहे,
(३) असल्यास, त्याची रूपरेषा काय आहे ?

- डॉ. दीपक सावंत (१७-०३-२०१६) :** (१) हे खरे नाही.
अशी कोणतीही योजना शासनामार्फत सुरु करण्यात आलेली नाही.
(२) प्रश्न उद्भवत नाही.
(३) लागू नाही.

यवतमाळ जिल्ह्यासाठी आदिवासी नियोजन समितीची स्थापना करण्याबाबत

- (३३) १२२७२ (२३-१२-२०१५).** श्री.संदिप बाजोरिया, श्री.हेमंत टकले, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.खवाजा बेग, श्री.किरण पावसकर, श्री.अनिल भोसले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.विक्रम काळे, श्री.अब्दुल्ला खान दुराणी : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
(१) यवतमाळ जिल्ह्यात सुमारे १४ वर्षांपासून आदिवासी नियोजन समिती कार्यरत नसल्याचे माहे जुलै, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, त्याची कारणे काय आहेत,
(३) असल्यास, यवतमाळ जिल्ह्यासाठी आदिवासी नियोजन समितीची स्थापना करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा (१८-०३-२०१६) : (१) हे खरे नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) शासन निर्णय, क्रमांक टिएसपी- १०९९ / प्र.क्र.२७/का-०६, दिनांक १९ जून, १९९९ अन्वये जिल्हा वार्षिक आदिवासी उपाययोजना समितीची स्थापना करण्यात आलेली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात शासकीय कर्मचाऱ्यांना अपघात विमा लागू करण्याच्या शासनाच्या निर्णयाबाबत

(३४) १२४६५ (२२-१२-२०१५). श्री.विक्रम काळे, श्री.अमरसिंह पंडित, डॉ.सुधीर तांबे, श्री.सतिश चव्हाण, श्री.अब्दुल्लाखान दुर्गाणी, श्री.दत्तात्रय सावंत : तारांकित प्रश्न क्रमांक ३७६० ला दिनांक १६ मार्च, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय वित्त मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात शासकीय कर्मचाऱ्यांना अपघात विमा लागू करण्याचा निर्णय शासनाने नुकताच घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर निर्णय राज्यातील निमशासकीय संस्था (कार्यालये) यांना लागू नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांना अपघात विमा योजना लागू करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुधीर मुनगंटीवार (२२-०१-२०१६) : (१) नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) राज्य शासकीय कर्मचारी अपघात विमा योजना संरक्षण देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. शासकीय विमा निधी व अन्य विमा कंपनीचे प्रस्ताव विचारात घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

राज्यातील केंद्रीय आश्रमशाळांना अनुदान देण्याबाबत

(३५) १२४७० (२३-१२-२०१५). श्री.विक्रम काळे, श्री.अमरसिंह पंडित, डॉ.सुधीर तांबे, श्री.सतिश चव्हाण : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील केंद्रीय आश्रमशाळांना अनुदान देण्यासाठी त्यांची तपासणी करून प्रस्ताव शासनस्तरावर संचालकांनी पाठविलेले आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रस्तावावर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा (१०-०३-२०१६) : (१) होय, हे खरे आहे.

(२) सदर संस्थांची केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने संबंधित अपर आयुक्त आदिवासी विकास यांना तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. सदर तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर सदर संस्थांची केंद्रीय अनुदानासाठी शिफारस करण्यासाठी राज्यस्तरीय समितीची बैठक आयोजित करून परीपूर्ण प्रस्तावांची केंद्र शासनाकडे शिफारस करण्यात येईल.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**खाजगी शिक्षण संस्थांच्या शाळेतील शिक्षकांच्या नेमणुका आणि बदल्या
करण्याचा अधिकार शासनाकडे घेण्याचा निर्णय**

(३६) १२४७५ (२२-१२-२०१५). श्री.विक्रम काळे, श्री.अमरसिंह पंडित, डॉ.सुधीर तांबे, श्री.सतिश चव्हाण, श्री.अब्दुल्लाखान दुर्राणी, श्री.दत्तात्रय सावंत : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात सद्यःस्थितीत सुरु असलेल्या खाजगी शिक्षण संस्थांच्या शाळेतील शिक्षकांच्या नेमणुका आणि बदल्या करण्याचा अधिकार शासनाकडे घेण्याचा निर्णय घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्यानुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे (२२-०३-२०१६) : (१) व (२) स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षकांची भरती सामुहिक प्रवेश परीक्षेद्वारे (CET) करण्यात येते. त्याप्रमाणे खाजगी संस्थांमधील शिक्षकांची भरतीसुद्धा अशाच परीक्षेद्वारे करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. मात्र सदर संस्थांमधील शिक्षकांच्या बदल्यांचे अधिकार शासनाकडे घेण्याचा कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील आदिवासी लोकांची जनगणना जाती निहाय करण्याबाबत

(३७) १२५२७ (२३-१२-२०१५). श्री.रामराव वडकुते, श्री.किरण पावसकर, श्रीमती विद्या चव्हाण, श्री.खवाजा बेग, श्री.अब्दुल्लाखान दुर्राणी, श्री.नरेंद्र पाटील, श्री.राजेंद्र जैन, श्री.प्रकाश गजभिये, श्री.हेमंत टकले : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात सन १९७१, १९८१, १९९१, २००२, २०११ या वर्षात केंद्र शासनाने जनगणना (सेन्सस) जातनिहाय आदिवासींच्या लोकसंख्याची जनगणना केली आहे काय,

(२) असल्यास, सदर जनगणनेनुसार वर्षनिहाय लोकसंख्येचे तपशिल काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१६-०३-२०१६) : (१) व (२) केंद्र शासनाकडून दर १० वर्षांनी होणाऱ्या सर्वसाधारण जनगणनेतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींची जनगणना करण्यात येते. अनुसूचित जमाती खाली आदिवासी लोकांचा समावेश होतो. सन १९७१ ते सन २०११ या

कालावधीत करण्यात आलेल्या जनगणनेनुसार राज्याची एकूण लोकसंख्या व राज्यातील अनुसूचित जमातीची लोकसंख्या याची माहिती पुढीलप्रमाणे आहे :-

| जनगणना वर्ष | एकूण लोकसंख्या | अनुसूचित जमाती |
|-------------|----------------|----------------|
| १९७१ | ५,०४,१२,२३५ | २९,५४,२४९ |
| १९८१ | ६,२७,८४,१७१ | ५७,७२,०३८ |
| १९९१ | ७,८९,३७,१८७ | ७३,१८,२८१ |
| २००१ | ९,६८,७८,६२७ | ८५,७७,२७६ |
| २०११ | ११,२३,७४,३३३ | १,०५,१०,२१३ |

पिंपरी-चिंचवड शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समाविष्ट करण्याबाबत

(३८) १२६३७ (२३-१२-२०१५). अॅड.जयदेव गायकवाड : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात राबविण्यात येणाऱ्या स्मार्ट सिटी योजनेत समाविष्ट केलेले पिंपरी-चिंचवड हे शहर सदर योजनेतून वगळण्यात आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, त्याची कारणे काय आहेत,
- (३) असल्यास, पिंपरी-चिंचवड शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२१-०३-२०१६) : (१) व (२) केंद्र शासन पुरस्कृत स्मार्ट सिटी अभियाना अंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्य शासनाने राज्यातील १० शहरांची निवड केलेल्या स्मार्ट शहरांमध्ये पुणे-पिंपरी चिंचवड नागरी समूहाची शिफारस केंद्र शासनास केली होती. परंतु केंद्र शासनाने नागरी समूहाची निवड न करता फक्त पुणे शहराची निवड संभाव्य स्मार्ट शहरांच्या यादीत केली आहे. (३) व (४) पिंपरी चिंचवड शहराची स्मार्ट शहरांमध्ये निवड करण्याबाबत पुन्हा दिनांक ३० सप्टेंबर, २०१५ रोजीच्या पत्रान्वये केंद्र शासनास विनंती करण्यात आली आहे.

केंद्र शासनाकडून शासनाच्या आदिवासी विकास विभागाला निधी उपलब्ध करून देण्याबाबत

(३९) १२९४४ (२२-१२-२०१५). श्री.माणिकराव ठाकरे, श्री.संजय दत्त, श्री.आनंदराव पाटील, श्री.मुझफ्फर हुसेन सय्यद, श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) केंद्र शासनाकडून राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाला निधी मिळावा याकरिता शासन प्रयत्नशील असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, आदिवासी विकास विभागाकडे निधीची कमतरता असल्याने राज्यात आदिवासी विभागांतर्गत करावयाची अनेक कामे प्रलंबित आहेत तसेच राज्य शासनाने केंद्र शासनाकडून निधी मिळावा या करिता प्रयत्न करत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा (१०-०३-२०१६) : (१) होय, हे खरे आहे.

(२) नाही, हे खरे नाही.

विभागामार्फत राज्यातील आदिवासी जनतेच्या कल्याणासाठी काही नाविन्यपूर्ण योजनांकरीता व यापूर्वी केंद्र शासनास पाठविण्यात आलेल्या केंद्र पुरस्कृत योजनांच्या प्रस्तावांच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून निधी प्राप्त करण्यासाठी केंद्र शासनाकडे मागणी करण्यात आलेली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

धामनगांव, बेलगाव, तहोळे, गंभीरवाडी (ता.इगतपुरी, जि.नाशिक) या गावातील जमीन लष्कराच्या सरावासाठी भूसंपादित करण्यात येत असल्याबाबत

(४०) १३२०२ (२१-१२-२०१५). श्री.जनार्दन चांदूरकर, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसेन सय्यद : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) धामनगांव, बेलगाव, तहोळे, गंभीरवाडी (ता.इगतपुरी, जि.नाशिक) या गावातील २२९ हेक्टर बागायती जमीन देवळाली कॅम्प येथील आर्टीलरी सेंटरसाठी युध्दाचा सराव करण्यासाठी संपादित करण्याचा प्रस्ताव लष्करी अधिकाऱ्यांनी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मांडला असून लष्करी अधिकाऱ्यांनी लष्कराच्या या प्रस्तावित भूसंपादनामुळे शेकडो शेतकरी भूमिहीन होणार असल्याने येथील शेतकऱ्यांनी या भूसंपादनाला तीव्र विरोध केला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ग्रामस्थांच्या विरोधामुळे लष्करासाठीचा भूसंपादन प्रक्रिया रद्द करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे (०१-०३-२०१६) : (१) हे खरे आहे.

(२) व (३) सदर गावे आदिवासी भागातील असून या गावांच्या ग्रामसभेने ठरावान्वये भूसंपादनास नकार दिला असल्याने भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ च्या कलम ४१ प्रमाणे भूसंपादनाची प्रक्रिया करता येत नाही.

राज्यात एस.टी. अपघातात टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत

(४१) १३४०० (२१-१२-२०१५). श्री.प्रकाश गजभिये : सन्माननीय परिवहन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात माहे एप्रिल ते मे, २०१५ या कालावधीत ८८ जणांचा मृत्यू एस.टी. अपघातात झाल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. दिवाकर रावते (२२-०२-२०१६) : (१) होय.

(२) व (३) राज्यात विविध कारणांमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचे १७९ अपघात झालेले आहेत.

राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचे होणारे अपघात टाळण्यासाठी महामंडळाने मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था, भोसरी पुणे येथे अपघातप्रवण चालकांना ७ दिवसांचे निवासी प्रशिक्षण देणे, मे.वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल्स असोसिएशन तर्फे एक दिवसांचे सिम्युलेटर प्रशिक्षण देणे, प्रत्येक विभागामध्ये चालकांच्या सकारात्मक मानसिकतेकरीता तज्ञ समुपदेशकाची नियुक्ती करण्यात येवून त्यांचेद्वारे चालकांचे समुपदेशन करणे तसेच आगार पातळीवर प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाच्या प्रशिक्षकामार्फत प्रशिक्षण शिबिरे आयोजित करून चालकांचे प्रबोधन करणे अशा प्रकारच्या अनेकविध प्रतिबंधक उपाययोजना राज्य परिवहन महामंडळाच्या स्तरावर अवलंबिलेल्या आहेत.

(४) विलंब झाला नाही.

सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृह बांधकामासाठी जमीन खरेदीत गैरव्यवहार

केल्यामुळे पुणे कार्यालयातील अधिकाऱ्यांना निलंबित केल्याबाबत

(४२) १३९०९ (२२-१२-२०१५). श्री.अनिल सोले, श्री.नागो गाणार, श्री.मितेश भांगडिया : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृह बांधकामासाठी जमीन खरेदी करतांना लाखो रूपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी पुणे कार्यालयातील तत्कालीन उपायुक्त, सहाय्यक आयुक्त व समाज कल्याण निरीक्षक या ३ अधिकाऱ्यांना निलंबित केले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शासनाने फौजदारी गुन्हा दाखल केला आहे, हे ही खरे आहे काय

(३) असल्यास, समाजकल्याण विभागांतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता वसतिगृह बांधकाम करण्याच्या योजनेची अंमलबजावणी तालुका स्तरावर करण्यात आली आहे काय,

(४) असल्यास, अद्यापपर्यंत किती विद्यार्थी व विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे बांधण्यात आली व किती तालुक्यात बांधण्यात आली ?

श्री. राजकुमार बडोले (१६-०३-२०१६) : (१) होय.

(२) सदर प्रकरण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सविस्तर चौकशीकरिता सोपविण्यात आलेले आहे.

(३) होय.

(४) राज्यात अनुसूचित जाती मुलामुलींसाठी जिल्हा व तालुका स्तरावर २७१ जुनी शासकीय वसतीगृहे व १०३ नविन शासकीय वसतीगृहे अशी एकूण ३७४ वसतीगृहे मंजूर करण्यात आलेली आहेत. त्यापैकी २०७ वसतीगृहे शासकीय इमारतीत व १६७ वसतीगृहे भाड्याच्या इमारतीत कार्यरत आहेत. त्यामध्ये मुलांची २११ व मुलींची १६३ वसतीगृहे आहेत. तसेच विभागीय स्तरावरील १००० विद्यार्थी क्षमतेची ७ वसतीगृहे मंजूर करण्यात आलेली आहेत. सदरील कार्यरत वसतीगृहांची एकूण मान्य विद्यार्थी संख्या ३९८७० असून, सद्यस्थितीत एकूण ३५५१६ विद्यार्थी प्रवेशित आहेत.

राज्यातील आदिवासी भागातील ग्रामपंचायतींना थेट निधी उपलब्ध करून देण्याबाबत

(४३) १४१९९ (२२-१२-२०१५). श्री.अमरिशभाई पटेल, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसेन सय्यद : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील आदिवासी भागातील ग्रामपंचायतींना निधी दिला जाणार असून यंदा २ हजार ८३५ ग्रामपंचायतींना २८५ कोटी रुपयांचे वाटप करण्यात येईल असे प्रतिपादन मा. आदिवासी विकासमंत्री यांनी माहे ऑगस्ट २०१५ मध्ये वा त्या दरम्यान केले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ग्रामपंचायतींना थेट निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा (११-०३-२०१६) : (१) होय, सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाकरिता याबाबीकरीता रुपये २८५ कोटी इतका निधी अर्थसंकल्पीत करण्यात आला नसून, रुपये २५८.५० कोटी इतका निधी अर्थसंकल्पीत करण्यात आला आहे.

(२) या विभागाच्या दिनांक २१.०४.२०१५ च्या शासन निर्णयान्वये दरवर्षी राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायती अंतर्गत गावे/वाड्या/ पाडे यांना एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात आदिवासी उपयोजनेच्या नियतव्ययाच्या ५% अबंध निधी उपलब्ध करून देण्याच्या योजनेस मान्यता देण्यात आली आहे. त्यानुषंगाने सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाकरीता याबाबीकरीता रुपये २५८.५० कोटी

इतका निधी अर्थसंकल्पीत करण्यात आला आहे त्यापैकी ७०% रुपये १८०.९५ कोटी इतका निधी अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर वितरणाकरीता उपलब्ध झाला होता. उक्त निधी राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील १३ जिल्हापरिषदांमधील ६० तालुक्यातील २,८७३ ग्रामपंचायतींना (५९, ७९ गावे) लोकसंख्येच्या प्रमाणात शासन स्तरावरून RTGS द्वारे संबंधीत गावांच्या ग्रामसभा कोष खात्यामध्ये थेट उपलब्ध करून देण्यात आला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

युपीएससी परीक्षेसाठी ७० विद्यार्थ्यांची बॅच वाढवून ती १०० विद्यार्थ्यांची करण्याबाबत

(४४) १४२२५ (२२-१२-२०१५). **अॅड.निरंजन डावखरे** : सन्माननीय **मुख्यमंत्री** पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे येथील यशदा ही संस्था, राज्य शासनास राज्यस्तरीय अधिकारी-कर्मचारी यांना सल्ला देणारी व प्रशासकीय प्रशिक्षण देणारी शिक्षण संस्था आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यशदामध्ये सध्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या युपीएससी परीक्षेसाठी ७० विद्यार्थ्यांची बॅच वाढवून ती १०० विद्यार्थ्यांची करण्यात येवून त्यानुसार प्रत्येक वर्गात विद्यार्थी संख्येत वाढ करण्यात यावी, तसेच यशदामध्ये युपीएससीची तयारी करत असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देता यावी, अशी राज्यातील विद्यार्थ्यांकडून सतत मागणी करण्यात येत असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(३) तसेच, सनदी परीक्षेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व वाढविण्याच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनांबाबतचा अहवाल श्री.अरुण बोंगिरवार, माजी मुख्य सचिव यांचे अध्यक्षतेखाली दिनांक १८ एप्रिल, २००६ रोजी नियुक्त केलेल्या समितीने मा.उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांना दिनांक २९ नोव्हेंबर, २००६ रोजी सादर केला आहे, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, सदर अहवाल शासनास सादर होऊन सुमारे ९ वर्षे इतका कालावधी होऊनही अहवालातील शिफारशींवर शासनाने अद्याप निर्णय घेतला नाही, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, शिफारशींवर निर्णय घेण्यास विलंब लागण्याची कारणे काय आहेत तसेच त्याबाबतची सद्यस्थिती काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१०-०३-२०१६) : (१) हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

(३) होय, हे खरे आहे.

(४) हे खरे नाही. सदर अहवालाच्या अनुषंगाने उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे.

१) बोंगिरवार समितीने केलेल्या शिफारशींच्या अनुषंगाने उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या दिनांक ६ फेब्रुवारी, २००७ च्या आदेशान्वये मा.मंत्री (उच्च व तंत्र शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती व प्रधान सचिव (उच्च व तंत्र शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती गठीत करण्यात आली आहे.

२) तसेच, मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद व नागपूर येथील पूर्वी अस्तित्वात असलेल्या भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण केंद्राप्रमाणे उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या दिनांक १७ जून,

२०१३ च्या शासन निर्णयान्वये अमरावती व नाशिक येथे नवीन आय.ए.एस.व तत्सम परीक्षेची पूर्व तयारी करण्यासाठी प्रशिक्षण केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.

३) सनदी परीक्षेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व वाढविण्याच्या दृष्टीने दिनांक १८.०२.२०१५ रोजी प्रधान सचिव (उच्च व तंत्र शिक्षण विभाग) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत, भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी नवीन संस्था/केंद्रे सुरु न करता अस्तित्वात असलेल्या केंद्राचे बळकटीकरण करण्यात येऊन जास्तीत जास्त परिणाम साध्य करण्याचे सुचविले होते. त्यानुसार नागपूर येथील प्रशिक्षण केंद्रातील प्रवेशक्षमतेमध्ये प्रशिक्षणार्थींची संख्या ६० वरून १०० इतकी वाढविण्यात आली आहे. तसेच, कोल्हापूर येथील केंद्राची प्रवेशक्षमता ६० वरून ८० करण्याची कार्यवाही सुरु आहे. त्याचप्रमाणे, मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद व नागपूर येथील केंद्रांमध्ये अल्पसंख्याक विभाग पुरस्कृत १० व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी, पुणे) पुरस्कृत अधिकचे १० अशा अधिकच्या प्रत्येकी २० उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाते. तसेच, नाशिक व अमरावती येथील केंद्रांमध्येही बार्टी पुरस्कृत प्रत्येकी १० अधिकच्या उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाते.

४) केंद्रीय नागरी सेवांमधील मराठी टक्का वाढविण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या महाराष्ट्रातील उमेदवारांना दिल्ली येथील प्रशिक्षण संस्थांमधील प्रशिक्षणाकरिता अर्थसहाय्य देण्यासाठी विशेष शिष्यवृत्ती योजना सुरु करण्याचे हाती घेण्यात आले आहे.

५) तसेच, जिल्हास्तरावरील ग्रंथालयातील अभ्यासिका कक्षांचे स्पर्धा परीक्षा कक्षांमध्ये रुपांतरण करण्याची कार्यवाही संचालक, ग्रंथालय यांचेकडून सुरु आहे.

६) याव्यतिरिक्त यशदा येथेही ७० विद्यार्थी क्षमतेचे प्रशिक्षण केंद्र कार्यान्वित आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

नाशिक विभागातील गायरान/गुरेचरण व सार्वजनिक वापरातील जमिनींवर अतिक्रमण झाल्याबाबत

(४५) १४३१५ (२१-१२-२०१५). डॉ.अपूर्व हिरे : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गायरान / गुरेचरण अथवा गावक-यांच्या सार्वजनिक वापरातील जमीन कोणतीही व्यक्ती खाजगी संस्था, संघटना यांना कोणत्याही प्रयोजनासाठी मंजूर करण्यात येवू नये, असे मा.सर्वोच्च न्यायालयाने दिनांक २८ जानेवारी, २०११ रोजी आदेश दिलेले असून त्यानुषंगाने महसूल व वन विभागाने दिनांक १२ जुलै, २०११ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने उक्त जमिनीवरील अन्य प्रयोजनासाठी झालेली अतिक्रमणे तथा अनधिकृत बांधकामे फार जुनी असली व बांधकामावर फार खर्च केला असला ती तात्काळ निष्कासित करण्याची कार्यवाही संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांनी विशेष कृती कार्यक्रम तयार करून करावी असे विहित करण्यात आलेले आहे, हे खरे आहे काय,
(३) असल्यास, नाशिक विभागात अशा पध्दतीने किती गायरान / गुरेचरण व सार्वजनिक वापरातील जमिनींवर अतिक्रमण तथा अनधिकृत बांधकाम झाल्याचे निष्पन्न झालेले आहे व त्याविरुद्ध स्थानिक स्वराज्य संस्थांकडून किती प्रकरणी कारवाई करण्यात आलेली आहे,

(४) अद्याप अतिक्रमणे वा अनधिकृत बांधकाम निष्पन्न करण्यात आलेले नसल्यास मा.सर्वोच्च न्यायालयाचे आदेश होवून तीन वर्षांचा कालावधी उलटूनही कार्यवाही न होण्याचे कारण काय आहे व मा.न्यायालयाचे या अवमाननेस कोण जबाबदार आहेत व त्यांचेविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे ?

श्री. एकनाथराव खडसे (०८-०३-२०१६) : (१),(२),(३) व (४) गायरान/गुरेचरण अथवा गावकऱ्यांच्या सार्वजनिक वापरातील जमीन कोणत्याही व्यक्ती, खाजगीसंस्था किंवा संघटना यांना कोणत्याही प्रयोजनासाठी मंजूर करण्यात येवू नये याबाबत मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महसूल व वन विभागाने दिनांक १२ जुलै, २०११ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. सदर शासन निर्णयाप्रमाणे शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमणे तथा अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्याची कार्यवाही संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांनी विशेष कृती कार्यक्रम तयार करून करावी असे विहित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने नाशिक विभागात नाशिक जिल्ह्यात १३७८ अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली आहेत. जळगांव जिल्ह्यात ५६० अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली आहेत. अहमदनगर, धुळे व नंदूरबार जिल्ह्यात देखील या संदर्भात कार्यवाही सुरु आहे. दिनांक १२ जुलै, २०११ च्या शासन निर्णयात दिलेल्या निर्देशानुसार कार्यवाही करण्याबाबत विभागीय आयुक्त, नाशिक यांचे स्तरावर जिल्हाधिकारी यांचा आढावा घेण्यात येत आहे. नाशिक विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांच्या स्तरावरून सर्व स्थानिक स्वराज्य संस्था यांना याकामी सदर शासन निर्णयानुसार उचित कार्यवाही करण्याचा सूचना देण्यात आल्या असून, न्यायालयीन आदेशांचे पालन करण्यात येत आहे.

राज्यात जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समित्यांच्या

अध्यक्षांसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याबाबत

(४६) १४४०७ (२३-१२-२०१५). डॉ.अपूर्व हिरे : तारांकित प्रश्न क्रमांक ७७४९ ला दिनांक १३ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात जात प्रमाणपत्र पडताळणीची कार्यवाही जलदगतीने व्हावी तसेच समित्यांचे कामकाज प्रभावीपणे व्हावे, म्हणून स्थापित करण्यात आलेल्या जिल्हानिहाय समितीच्या अध्यक्षांच्या पदावर अधिकारी उपलब्ध करून देण्याबाबत महसूल विभागाकडे विनंती करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यात सर्व जिल्हा निहाय समितीच्या अध्यक्षांच्या पदांसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे काय,

(३) असल्यास, समितीच्या इतर पदांसाठी प्रस्तावित असलेली पद निर्मितीची कार्यवाही पूर्ण झाली आहे काय,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (१८-०३-२०१६) : (१) होय.

(२) व (३) शासन आदेश दि.२.३.२०१५ अन्वये जिल्हानिहाय जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून या समित्यांकरिता आवश्यक पदे निर्माण

करण्यात येत आहेत. समित्यांसाठी आवश्यक पदनिर्मिती होताच सदर समित्या कार्यान्वित होऊन त्यावर अधिकारी/ कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येईल.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत महाविद्यालयातील
प्राध्यापकांना नियमित वेतन देण्याबाबत**

(४७) १४४०९ (२३-१२-२०१५). डॉ.अपूर्व हिरे : तारांकित प्रश्न क्रमांक ५६९८ ला दिनांक २७ मार्च, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक २६ जून, २००८ व दिनांक ३१ ऑगस्ट, २००९ रोजीच्या शासन निर्णयान्वये आश्रमशाळेच्या १४८ कनिष्ठ महाविद्यालयांना मान्यता देण्यात आलेली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांना उच्चाधिकार समितीची मान्यता नसल्याने त्यांना वेतन अदा करता आलेले नाही, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, उच्चाधिकार समितीने दिलेल्या निर्देशानुसार सदरचा प्रस्ताव मा.मुख्यमंत्री व मा.वित्त मंत्री यांच्या मान्यतेने उच्चाधिकार समितीस फेर सादर करण्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त फेर प्रस्तावास उच्चाधिकार समितीची मान्यता प्राप्त झाली आहे काय,

(५) असल्यास, आश्रमशाळांना श्रेणीवादीने जोडण्यात आलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात आले आहे काय,

(६) नसल्यास, फेरप्रस्तावास मान्यता न मिळण्याची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (०३-०३-२०१६) : (१) होय, हे खरे आहे.

(२) होय.

(३) होय.

(४) नाही.

(५) शासनातर्फे विजाभज प्रवर्गाच्या उच्च माध्यमिक आश्रमशाळांना / कनिष्ठ महाविद्यालयांना वेतन अदा करण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आलेले नाहीत किंवा त्यासाठी आर्थिक तरतूदही उपलब्ध करून दिलेली नाही. तथापि, काही क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी सदरहू कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन अदा केल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आलेली आहे.

(६) सदर प्रस्तावासंदर्भात उच्चस्तरीय समितीने उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या माहितीसह प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्याची कार्यवाही सुरु आहे.

पुणे येथे पाळीव श्वानांसाठी स्वतंत्र उद्याने स्थापन करण्याबाबत

(४८) १४४२० (२३-१२-२०१५). श्री.संजय दत्त : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे येथे पाळीव श्वानांसाठी स्वतंत्र उद्याने स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला

असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त यांनी दिनांक ३ ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्यासुमारास दिली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शहराच्या चार दिशांना प्रत्येकी एक याप्रमाणे डॉग पार्क (श्वान उद्याने) विकसित करण्यात येणार आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त डॉग पार्कचे वैशिष्ट्ये, फायदे व त्याचे स्वरूप काय तसेच सदरील श्वान उद्यानांना किती शुल्क भरावे लागणार आहे,

(४) उपरोक्त डॉग पार्क कधी अस्तित्वात येणार आहेत,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (३०-०३-२०१६) : (१) हे खरे नाही.

अॅनिमल बर्थ कंट्रोल रुल्स २००१ नुसार दिनांक ३०.७.२०१५ रोजी झालेल्या मॉनिटरिंग बोर्ड कमिटीच्या बैठकीमध्ये चर्चा झाली. पुणे शहरातील पाळीव कुत्र्यांसाठी चार ठिकाणी डॉग पार्कचे नियोजन करण्याचे चर्चेअंती ठरले असून, त्यानुसार अॅमेनिटी स्पेसमधील जागेच्या उपलब्धतेनुसार पाहणी करून डॉग पार्कचे नियोजन करण्याची बाब पुणे महानगरपालिकेच्या विचाराधीन आहे.

(२) याबाबत निर्णय झालेला नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

अकोला, वाशिम, बुलडाण्यातील मुख्याधिकाऱ्यांचे वेतनाबाबत

(४९) ४६६५७ (२७-०१-२०१४). श्री.गोपीकिसन बाजोरिया : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्हयातील किती नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांचे वेतन शासनामार्फत दरमहा दिले जाते,

(२) असल्यास, गेल्या २ वर्षांपासून नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांचे वेतन शासनाकडून मिळत नसल्याने नगरपरिषद फंडाच्या रकमेतून हे वेतन अदा करावे लागते, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रकारामुळे मर्यादित उत्पन्नाची साधने असलेल्या नगरपरिषदांवर आर्थिक बोजा वाढला आहे, हे खरे आहे काय,

(४) तसेच विकास कामांवर परिणाम होत असून नगरपरिषद सदस्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, शासन स्तरावरून या संदर्भात कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्री.देवेंद्र फडणवीस (१९-०३-२०१६) :

(१) व (२) अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्हयातील १२ क वर्ग नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांचे वेतनावरील खर्चाची वार्षिक प्रतिपुर्ती शासनामार्फत अनुदान स्वरूपात केली जाते.

(३) व (४) हे खरे नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

जुना मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ आणि नवी मुंबई-पुणे
येथे बोगदा उभारण्याचा प्रस्ताव

(५०) ४७७३० (२०-१-२०१४). डॉ.निलम गोऱ्हे : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर खोपोली ते लोणावळा दरम्यान जुना मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ आणि नवी मुंबई-पुणे मार्ग मिळतात येथे भारतातील सर्वात मोठा ११ किलोमीटरचा बोगदा उभारण्याचा प्रस्ताव मा.मुख्यमंत्री स्तरावर विचाराधीन आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उपरोक्त प्रकरणाचा दिनांक १ सप्टेंबर, २०१३ रोजी मंत्रालयात मा.मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आढावाही घेण्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या प्रकरणाची व्यवहार्यता तपासण्यासाठी नियुक्त केलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त सचिव व आयआयटीचे प्रोफेसर यांच्या संयुक्त समितीने शासनास अहवाल दिला आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त प्रस्तावावर शासनाने निर्णय घेतला आहे काय, असल्यास, त्याचे स्वरूप काय आहे याबाबतची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री.एकनाथ शिंदे (०३-०३-२०१६) :

- (१) होय, अंशतः खरे आहे. एकुण अंदाजे ८ कि.मी. लांबीच्या २ बोगद्यांचा व उन्नत मार्गाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यास ३०.११.२०१५ रोजी पायाभूत सुविधा समितीने मान्यता दिलेली आहे.
- (२) याबाबत दिनांक ३१.०८.२०१३ रोजी सविस्तर सादरीकरण करण्यात आले होते.
- (३) होय.
- (४) सदर प्रस्तावास मंत्रीमंडळाच्या पायाभूत समितीची मान्यता दिनांक ३०.११.२०१५ रोजी प्राप्त झालेली आहे.

विधान भवन :
मुंबई.

उत्तमसिंग चव्हाण
सचिव,
महाराष्ट्र विधानपरिषद

मुद्रणपूर्व सर्व प्रक्रिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर करण्यात आली आहे.

मुद्रण : शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.